

ग्रामीण परसातील कुक्कुटपालन आणि अनुसूचित क्षेत्र / आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील अंगणवाडयातील मुलांच्या आहारामध्ये अंडयांचा पुरवठा करणे व स्वयंरोजगार निर्मिती करण्याकरीता स्वयम प्रकल्पासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत.
(लेखाशिर्ष २४०३ डी २३९)

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८/ प्र.क्र.११/ कार्यासन ६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख: - १६ मार्च, २०१९.

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभागक्र.अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३,दि.०२.०४.२०१८ व दि.२५.०१.२०१९
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग समक्रमांक दि.११.०६.२०१८
- ३) कृषि व पदुम विभागाची नस्ती क्र. बीडीएस -२०१८ / प्र. क्र. ४९ / पदुम- ४.

शासन निर्णय :-

राज्यात आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाडयामधील मुलांच्या आहारामध्ये अंडयांचा पुरवठा करणे व स्वयंरोजगार निर्मिती करण्याकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्र. टी-५ , २४०३, पशुसंवर्धन, ७९६-जनजाति क्षेत्र उपयोजना, (०१) जनजाति क्षेत्र उपयोजना, (०१) (२३) आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील अंगणवाडयामधील मुलांच्या आहारामध्ये अंडयांचा पुरवठा करणे व स्वयंरोजगार निर्मिती करण्याकरीता स्वयंम प्रकल्प(२४०३ डी २३९), या लेखाशिर्षाखाली रु. ८००.०० लाख इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला असून सदर तरतुदीतून रु.५६०.०० लाख (अक्षरी रुपये पाच कोटी साठ लाख फक्त) इतका निधी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता पशुसंवर्धन विभागास अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरीत करण्यात आलेला आहे.

२. कृषि व पदुम विभागाच्या वाचा क्र. ३ येथील नस्तीवर प्रस्तावित केल्यानुसार अर्थसंकल्पीत रक्कमेपैकी उर्वरित ३० % प्रमाणे रु.२४०.०० लाख (अक्षरी रुपये दोन कोटी चाळीस लाख फक्त) इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव (पशुसंवर्धन), कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) खालीलप्रमाणे वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

बाब क्र.	तपशिल	वितरित करण्यात आलेला निधी (रु.लाखात)
१०	कंत्राटी सेवा	३.७८०
३३	अर्थसहाय	१९५.०४८
५०	इतर खर्च	४१.१७२
एकुण		२४०.००

३. प्रकरणी विभागप्रमुख /नियंत्रण अधिकारी यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट्ये इ. माहिती, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक;

आदिवासी विकास विभाग व पदुम विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

४. नियंत्रक अधिकारी/ विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात व आदिवासी घटक कार्यक्रम क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर संनियंत्रण ठेवता येईल.

५. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लाभार्थ्यांकरिता व आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी वैयक्तिक लाभार्थ्यांकरिताच खर्च करण्यात यावी.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ येथील शासन परिपत्रकान्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारास अनुसरून, तसेच वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.१४०/२०१९ /व्यय २, दि.७.०३.२०१९ रोजीच्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०३१४१५१८१६१२२४ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रविंद्र दि. औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. प्रधान सचिव (पदुम) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे.
३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
५. वित्त विभाग (अर्थसंकल्प- १९), मंत्रालय, मुंबई.
६. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा मजला, विधानभवन, मुंबई.
७. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
८. कार्यासन क्र. २ व ९, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
९. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग